

माना समाजाच्या व्यक्तींना जातीचे  
प्रमाणपत्र देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग,  
परिपत्रक क्र.एसटीसी-१००५/प्र.क्र.७९/का.१०  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक : १८ जुलै, २००५.

**परिपत्रक** :- माना समाजाच्या व्यक्तींना अनुसूचित जमातीच्या यादीतील क्र.१८ मधील "माना" जमातीचे प्रमाणपत्र मिळावे व फायदे मिळावे या हेतुने विदर्भातील माना आदिम जमात मंडळ यांनी मा. उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ, नागपूर येथे याचिका क्रमांक १५९/२००२ दाखल केली होती. या याचिकेवर मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिनांक ११.६.२००३ रोजी, "माना समाजाच्या व्यक्तींना अनुसूचित जमातीचे फायदे देण्यात यावेत व त्यानुसार त्यांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे. माना समाजापुरते दिनांक २४.४.१९८५, दिनांक १९.६.१९८५ व दिनांक १५.६.१९९५ चे शासन निर्णय रद्द करण्यात यावेत," असा निर्णय दिला. या निर्णयाविरुद्ध शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञा याचिका क्र. १९९६६/२००३ दाखल केलेली आहे.

"माना" समाजाच्या व्यक्तींना मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिनांक ११.६.२००३ रोजी दिलेल्या निर्णयानुसार सक्षम प्राधिकाऱ्यांनी महाराष्ट्र अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र (देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) नियम, २००३ मधील नियम ३ (३), ३(४), नियम ४ व नियम ५ अनुसार अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र निर्गमित करावे. सदर प्रमाणपत्रात, "मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्र.१९९६६/२००३ वर होणाऱ्या निर्णयाच्या अधीन राहून हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे," असे नमूद करावे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

१८८१

( दि. वा. जोशी )  
कक्ष अधिकारी

प्रति,

मा.मंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव.

मा.राज्यमंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव.

मा.मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई

प्रधान सचिव, विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई

सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.

सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.

सचिव, कृषी व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.

प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई.

प्रधान सचिव, सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई.

सह सचिव, विधी व न्याय विभाग, औरंगाबाद / नागपूर

सह निबंधक, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांचे ग्रंथालय, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली-११० ००१

सामान्य प्रशासन विभाग( का. १६-ब ), मंत्रालय, मुंबई.

• सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग.

• महाअधिवक्ता, महाराष्ट्र राज्य, उच्च न्यायालय, मुंबई.

- आयुक्त, अनुसूचित जाती / जमाती आयोग, भारत सरकार, ५ वा माळा, लोकनायक भवन, नवी दिल्ली-११०००३.
  - उपसंचालक, अनुसूचित जाती / जमाती आयोग, भारत सरकार, चिपळूणकर भवन, शास्त्री मार्ग, नवीपेठ, पुणे-४११०३०.
  - सचिव, जनजाती कल्याण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली.
  - मुख्य महानगर दंडाधिकारी, मुंबई.
- सरकारी वकील, उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई  
 सरकारी वकील, उच्च न्यायालय, अपिल शाखा, मुंबई  
 अतिरिक्त सरकारी वकील, उच्च न्यायालय, अपिल शाखा, मुंबई  
 सरकारी वकील, मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ - औरंगाबाद / नागपूर  
 अतिरिक्त सरकारी वकील, सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली-११० ००९  
 विशेष आयुक्त, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली-११० ००९  
 विशेष कार्य अधिकारी, विधी व न्याय विभाग, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली-११० ००९  
 सर्व विभागीय आयुक्त  
 आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक  
 आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे-४११ ००९ (१० प्रती )  
 अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे / नाशिक / अमरावती / नागपूर  
 संचालक, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे
- सर्व जिल्हाधिकारी
- सर्व उप जिल्हाधिकारी
- सर्व उपविभागीय अधिकारी (महसूल)
- सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
- सादरकर्ता अधिकारी, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई / औरंगाबाद / नागपूर
- सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
- शिक्षण संचालक ( उच्च शिक्षण ), महाराष्ट्र राज्य, पुणे.
- शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- संचालक, आरोग्य सेवा, मुंबई.
- संचालक, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- सर्व कुलसचिव, कृषी विद्यापीठे.
- कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, मुंबई/ पुणे विद्यापीठ, पुणे / नागपूर विद्यापीठ, नागपूर / अमरावती विद्यापीठ, अमरावती / डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद / शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर / श्रीमती नाथीबाई दामोदरदास ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई / उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव / स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड / यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक.
- संचालक, महाराष्ट्र राज्य, शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे.
- महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई.
- उपसंचालक तथा सदस्य सचिव, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, ठाणे / नाशिक / पुणे / औरंगाबाद / अमरावती / नागपूर ( प्रत्येकी १० प्रती )
- श्री महेश देशमुख, विशेष समुपदेशी, एन-४, तिरुपती पार्क, "मोगरा", ई-२, सिड्को, औरंगाबाद-४३१ ००३ (५ प्रती )
- श्रीमती सुषमा देशपांडे, विशेष समुपदेशी २४०/अ-१, बजाजनगर, एन.आय.टी. ऑफीसजवळ, नागपूर-४४००१० (५ प्रती )
- विभागीय जनसंपर्क अधिकारी, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई.  
 निवड नस्ती, का.१०  
 • (पत्राने )